

# **BOROSIL RENEWABLES LIMITED**

CIN: L26100MH1962PLC012538

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp, MCA Club, Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051, India.

T : +9122 6740 6300 F : +9122 6740 6514

W: www.borosilrenewables.com Email: brl@borosil.com

July 21, 2022

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 502219

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block - G.

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: BORORENEW

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisements - 59th Annual General Meeting (AGM) and

other related information

We enclose herewith copies of newspaper advertisements relating to dispatch of Annual Report for the FY 2021-22 (including Notice of 59<sup>th</sup> AGM) and other related information, published on July 21, 2022, in Business Standard (all India editions) in English language and Loksatta (Maharashtra editions) in Marathi language.

The said copies of newspaper advertisements are also available on the website of the Company, i.e., <a href="https://www.borosilrenewables.com">www.borosilrenewables.com</a>.

Please take the above intimation on record and acknowledge.

Yours faithfully,

For Borosil Renewables Limited

Kishor Talreja

Company Secretary & Compliance Officer

FCS-7064

Encls: As above

## **BOROSIL RENEWABLES LIMITED**

CIN: L26100MH1962PLC012538

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club,
Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Ph: 022 6740 6300, Fax: 022 6740 6514
Website: www.borosilrenewables.com, Email: brl@borosil.com

## NOTICE OF 59TH ANNUAL GENERAL MEETING

The 59"Annual General Meeting ("AGM") of Borosil Renewables Limited is scheduled on Thursday, August 11, 2022 at 11.00 A.M. (IST) through Video Conference ("VC") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Annual Report for the financial year 2021-22 (including Notice of the AGM) has been sent, electronically on July 20, 2022, to all those shareholders holding shares as on July 15, 2022 and whose e-mail address is registered with the Registrar and Transfer Agent / Depository Participants / Depositories. The said Annual Report including Notice can be accessed / downloaded from Company's website at www.borosilrenewables.com. It may also accessed / downloaded from the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>, respectively. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>.

Manner of casting vote(s) through e-voting and to attend AGM through VC:

Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is providing to the shareholders the facility to exercise their right to vote by electronic means, i.e. remote e-voting and e-voting during the AGM (together referred to as "e-voting"). The facility of casting votes through e-voting is being provided by CDSL. The Notice of the AGM inter alia contains the process and manner of e-voting, which includes the process and manner of e-voting by shareholders holding shares in physical form or by shareholders who have not registered their email address. The process and manner to attend AGM through VC is also address. The process and manner to attend AGM through VC is also given in the Notice of the AGM.

The remote e-voting period will commence at 9:00 a.m. (IST) on Monday, August 08, 2022 and end at 5:00 p.m. (IST) on Wednesday August 10, 2022. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrar and Transfer Agent / Depositories as on the Cut-off Date, i.e. Thursday, August 04, 2022, only shall be entitled to avail the facility of e-voting and attend the AGM. Voting rights of a shareholder shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who is not a shareholder as on the Cut-off Date, should treat the Notice for information purpose only. Any person who becomes a shareholder of the Company after July 15, 2022 and holds shares on the Cut-off Date may exercise his voting rights through e-voting and attend the AGM, by following the instructions provided in the Notice of the AGM.

Shareholders attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to cast their vote during the AGM. The shareholders who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Only those shareholders, who are present in the AGM through VC and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM. If any votes are cast by the shareholders through e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the AGM through VC, then the votes cast by such shareholders shall be considered invalid. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 225 533.

Manner of registering / updating e-mail address, bank account

- SEBI vide its circular dated April 20, 2018 has mandated registration of Permanent Account Number ("PAN") and Bank Account details for shareholders holding securities in physical form. Further SEBI vide its circular dated November 03, 2021 and December 14, 2021 has mandated shareholders holding securities in physical form to furnish PAN, Nomination Details, Contact details (Address with PIN, Mobile number and Email address), Bank account details and Specimen signature before they could avail any investor service. Folios wherein any one of the above mentioned details are not available by April 01, 2023, shall be frozen. The relevant forms prescribed by SEBI for furnishing the above details are available on the website of the Company at <a href="https://www.borosilrenewables.com">www.borosilrenewables.com</a>. The concerned shareholders are requested to register / update the above mentioned details by submitting the prescribed forms duly filled and signed by the registered holders, by e-mail from their registered e-mail address to investor.relations@borosilrenewables.com or by submitting a physical copy thereof to the RTA, Universal Capital Securities Pvt. Ltd. (Unit: Borosil Renewables Limited) C-101, 247 Park, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083.
- Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register / update their PAN, Nomination Details, Contact details (Address with PIN, Mobile number and Email address), Bank account details and Specimen signature with the relevant Depository Participant.

For Borosil Renewables Limited

Kishor Talreja

Place : Mumbai Date : July 20, 2022 Company Secretary & Compliance Office Membership No. FCS 7064

बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड

५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

२०२२ रोजी सक्तकी १९.०० वा. (भावते) व्हितियो कॉन्यरनसङ्गरे (''व्हीसी

ई-कोटिंगद्वारे मतदानाचे आणि कीसीद्वारे एजीएमला हजर राहण्याचे स्वस्य

# नैराश्य-चिंता घटवण्यासाठी 'ब ६' जीवनसत्त्व उपयुक्त



परक मात्रा जास्त प्रमाणात घेतल्यास चिता आणि नैरास्य भावना कमी होते, असे नव्या अभ्यासात निदर्शनास आले. बिटनमधील सेडिंग विद्यापीटाच्या (बद-मधाल गाड्न (व्यापाटा) संगोधकांनी जीवनसत्त्व 'ब ६' अधिक मधेत्वा नरुण च ग्रीढांवराल परिणामांचा अभ्यास केला. त्यात असे दिसले की. ५६९ व सार्व्यास्त्रः स जीवससन्त्राच्या गोळचा नियमिन चेतल्यानंतर जांच्यातील चितेचे च तैराश्याचे प्रमाण घटले. या नेराज्यास्य प्रमाण पटलो, या अभ्यासाने मिल्ली, स्थान साथको फाममेलाजि । या औपश्चांचा मनावरील परिचामांचा अभ्यास करणाऱ्या शस्त्राच्या विद्यानपञ्चित नुकर्तेच प्रसिद्ध प्रवचनार्यस्य प्रवचनार्यस्य विकास वितास विकास वितास विकास वितास विकास व राव दन्यांचरील नियंत्रणायातीच्य

अभ्वासादारे यश आले आहे. वासंदर्भान आओ झालेल्या अभ्वासांनसार नहरिच शेवनसन्त्रांग्रहे गण सीव्य जीवनसत्त्वीमुळे ताण सीम्य करण्यस मदत दोत् असल्याने निष्कर्ष मिळाले होते. इत्य काही अभ्यासीनुसार टरावीक जीवनसत्त्वीमुळे हा परिणाम दिसन येतो. ताच्या अभ्यासानुसार



ਜੀਰਜ਼ਸ਼ਵਰ 'ਚ ਵ'ਸਲੇ ਹੱਸ जीवनसम्बर्ध च ६ मुळ एमा अभिनोह्युद्दिक आम्ल ( गावा ) शरीरात निर्माण होते, हे दस्रायन मञ्जापशी आणि मेंदूत निर्माण होणार्रे आदोग सेखन, या अध्यासात ३०० पेक्षा ज्यस्य सहभागी . यवनीयर जीवनसत्त्व 'न ६' फिया य १२' वापरण्यात आले. या ंच १२' वापरण्यात आतं. या जीवनसत्त्रीच्या किता इत्तर चिताशामाक औषधाच्या दैनींदन मात्रीधा सुमारे ५० पट धरियक मात्रा आहारासह महिन्यासाठी देण्यात आहारे, त्यात 'च १२ च्या

तुलनेत 'ब ६' हे चिना व नेरास्य घटनण्यात अधिक परिणानकारक

प्रदानामध्ये अधिक पाणामक्रिकान उरण्याव दिस्ता, 'व ह 'हे जीवनस्तर द्युग मारे, वंग आण अंकर फळीन असते, पाँच वारणावनांसीय स्वारणावन परंपामधाराठी या जीवनस्त्राच्या जीवक सुरक पाठेचान वरणाम जीवे, हे का अध्यासान् ने सह, ठीवे, जीवी जिल्हा कांची सामाना की, प्राप्ताम आधीमक अवस्थान जीवे, जा प्रप्ताम आधीमक अवस्थान जीवे, बीधार्थणाव तुनीने आधाराठी उपायाधीरिकाल कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा क्रांच्या अधीम अन्य सार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी कर्मा अधीम अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नक्ता कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नक्ता अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्र कर्मा अध्यासार्थी नकत्यासार्थी नकत्य कर्मा अध्यासार्थी नक्यासार्थी नक्यासार्थी नक्यासार

दिस्ती त्यापालयांने यांना १ दिस्तांमां ईडा कीटडी पुरुवारी मृत्यारती आहे. पाँठ वांनी आपण शोषण्यारी प्रकारणे दूरण्यां। अध्येक्षण केले नसत्याये त्यापालयाना सांगल्ये. पाँच यांच्या कर्नुवीयांशां संबंधित १८८ केली रायांच्या संश्रीवत व्यवसारांच्या दहां हों गामस करत आहे. या प्रकरणीं आर, भार्र सरस्यः यस घटवण्यासाठी यापस्या जाणाऱ्या ओपभांच्या इत्यस्मित्माच्या चलनेत आहाराहारे केलेल्या उपायांचे नपास करत आहे. या प्रकरणों इंडोनं एकप्सर्डच्या मात्री प्रमन्त्र इंडोनं एकप्सर्डच्या मात्री प्रमन्त्र चित्रा तमकृष्ण. त्यी नपायण गांच्यात्र्य मृत्युक्तं मात्री गींवत्य अवस्था में अप्रकरणी चित्रा रोता. याच्यी या प्रकरणी चित्रा समकृष्ण गांचा इंडोनं अरक्त केली होती. यांचे यांची २००१ मध्ये गींवतीस स्वाच्यातील सेच्या राजीनामा दिल्लानंतर आयस्यक स्वाच्यात्र लागिन्दे इसे मार्थिती नुंद्राजा (आपस्त) केण्यो आहाराहार केलेल्या उपायांचे दुर्गारणम्म समन्य अस्तात, लामूले भावायात या विकारांचर मान करण्यासाठी च उपाययोजना परिणामका क ठक शकतान, असे फिल्ट यांनी सांगितले.



सुरू केली होती. या कंपनीला २०१० ते २०१५ चा कालावरांत प्रमुख्य देवलेंद्र आणि संभागकीय कंपणा. साहिती कंडाल-लेखावरींच्या करणाये कंडाट देखाव असले होती, त्या काळात प्रमापदींकारी को लोकियात प्राप्यादींकारी को लोकियात प्राप्यादींकारी को लोकियात प्राप्यादींकारी को लोकियात प्राप्यादीं करणे केला किया संस्थावीं कालावीं केला प्रमापतीं करणे केला करून प्रमापतीं कंडावायां प्रमापतीं अपिनेकाण करणात आप्रमापतीं कालावीं कालावायां अप्रमापतीं कालावायां कालावायां अप्रमापतीं अप्रीप्त आहे दुरक्की अपिनेकाण करणाता कामामादी

# मुंबई: मृंबइंगे मार्ता पालीस आयुक्त संजय पाँडे यांना सक्तवसूली संपालनालयाने (इंडोने) अस्यक केली योती. डिस्ली न्यायालयाने न्यांना ९

संजय पांडे यांना

'ईडी' कोठडी

पुढील पाच दिवस मुंबईत

पावसाची विश्रांती

पुराना का प्रमाण का प्राण्य का प्रमाण का प्रमाण के प्रमाण के प्रमाण का प्रम

- का जिंका द्विता की जा, १८०० २२५ ५३ वर स्वर्कतं करा. ई-मी आप्रार्थ, कि अर्का करियारित हास्त्रा किरियारिक अप्रेट राज्यांचे कास्त्र्य ५ सेंध्री परिचारक दिस्त्रीचित स्वीता २०, २०५८ अनुसार वर्षेत्रेन आवार्येट संबर (वं आणि व्याव स्वरूपनीता पर्याचारण केंग्री आराव्याच वंक्र वार्त तार्वीत्व स्वीत्य अर्किता केंग्री केंग्री कर्मा व्यावस्था राज्यांचे राज्यांचे राज्यांचे १, २०२३ आ विकेश १४, २०२३ अनुसार प्रतास राज्यांच्यां पराधान कर्माच्यां पराधान क्ष्माच्यां पराधान क्ष्माच्यांच्यांच्यां

बोरोसील रिन्युश्वनस लिपिटेड करीत

किसोर तसरेजा कंपनी सचिव आणि अनुपासन अधिकारी एकसीएस ७०६४



- + निदानाम, अमांन होप ह्या विकारांचर उपयोगी

द्य न मिळाल्यसास संपर्क : Customer Care - 9225515525, Pune - 9225543287, Mu

'नवलखा यांच्यावर

न मार जाराम मुंबई: कैयांन मानेवाइंकोली किया बोकलाली आवादकामुन दीन नेक्ट इस्कानेकरून संपर्क साध्यवाची मुमा आहे. नाम शहरी मानवाधिकरा कार्यक्री मीनम नवलाबा पर्वाचान दरशनवाधाना पंचां आहेग आहे. यामुळे खोना इस्कानेकरून मानेवाइंकामी मोनक

मान दिला जाक शकत गरी। अशी

साथ (दला जाक शकत नहीं, अशा भूमिका राज्य सरकारने पृथवारी रुप्य न्वाशालगात मांडला. नातेवाईक, बॉकलांशी दुग्ध्वनीडारे संपर्क परजानगोसाटी नवलखा बॉनी बॉयका केली आहे.

दहशतवादाचा

गंभीर आरोप'

# गगराणी मुख्यमंत्र्यांचे सचिव

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

**मंबई** : अतिरिक्त मखा सचिव भवण मुंबर्ड : ऑग्रिसना मुख्य मांग्य भाषा गमसाणी यांची मुख्यमंद्रायोच सार्थ्यक या पदावर निवकती अहारे. पाच्या मुख्यमंद्रायाच्या कार्यकाल्यात त्यांची मुख्यमंद्रायाच्या कार्यकाल्यात त्यांची मुख्यमंद्रायाच्या कार्यकाल्यात त्यांची भारतमंद्रायाच्या कार्यकाल्यात निवकती आहारे उत्तरे.

मस्त्रमया एक गाँग शिद्ध नाना पदभार स्वीकारून दोन आठवर गाल तरी मुख्यमंत्री कार्यालगात कोणाचीच नियुक्ती झाली तन्द्रती. गगराणी बांची मुख्यमंत्र्यांचे अप्यर मुख्य सचित्र वा पदावर नियुक्ती

करण्यात आली. ममराणी यांच्याकडे करण्या जाती. माराणा वीत्मात्र मुख्यमंत्री क्यांत्राचार्या प्रमुख्यमंत्री क्यांत्राचार्या रायम्भ्यमंत्राच्या वास्त्राक्त्राच्या ज्ञांत्राच्या ज्ञांत्राच्या ज्ञांत्राच्या ज्ञांत्राच्या ज्ञांत्राच्या आणा आहे. अर्थे कात्रम टेक्पणा आहा आहे. स्वाच्यांत्री वीत्रिक हे प्रमानात्र कार्यों के स्वच्यांत्री वीत्रिक हे प्रमानात्र कार्यों के सहन्याच्या प्रमान कार्यों ज्ञांत्राच्या व्याच्या व्याच्या कार्यकालात्र व्याच्या व्याच्या कार्यकालात्र व्याच्या व्याच्यांत्राच्या व्याच्या कार्यकालात्र व्याच्या कार्यकालात्र व्याच्या

सिंचव तर देवेंद्र फडणबीस बांचे गज्यात सनाबदल होतान गणगणी राज्यात स्ताबदाल साधा ग्राम्यामा ह नदाव ठाकरे यांचे सांचवगादी काशी काळ कावम होते. आता जिटे वांच अप्पर मुख्य सचित्र वा पदावर टांची निवुक्ती ज्ञाली आहे. निर्माती प्रेरणा अरोराविरोधात गन्हा दाखल

पुन्हा दाखल पूजाः आर्थक राज्यवाताणकरणे प्रसिद्ध निर्माणी प्रस्मा अस्ति। वर्णाविक्याण्य स्वस्त्रवसुर्वा संभावनाव्याविक्याण्य स्वस्त्रवसुर्वा संभावनाव्याविक्याच्या स्वस्त्रवसुर्वा संभावनाव्याविक्याच्या स्वस्त्रवस्त्रव प्रस्मा क्षाया स्वस्त्रवस्त्रव्याच्या प्रकार कर्णावाया अस्त्रत्य स्वस्त्रवस्त्तस्त्रवस्त्तयस् सहण्यात्राबन तीन वेळा समन्सही पाटनले होने.

# मुंबई : मेल्या आटलङ्गापास् मंबई शहर आणि उपनगरां

मुंबई शहर आणि उपनगरांत पावस्त्रमा जोर कमा जाला आहे. येत्सा पाच दिवसांमध्ये अणीच परिस्थिती राहण्याचा अंदाल हवामान विभागांने वर्तवला आहे. मुंबईन जून महिन्यान खुप कमी द्वापनी जात वर्डि...
सुरुवारी क्वार्य दे 3. व वार्यवर्धित व्यवस्था क्वार्य दे 3. व व्यवस्था क्वार्य दे 3. व व्यवस्था वे 3. व व्यवस्था वे 3. व व्यवस्था वे व्यवस्था वे व्यवस्था वे व्यवस्था वे व्यवस्था क्वार्य क्वार्य दे 3. व व्यवस्था क्वार्य क्वार क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार क्वार्य क्वार क्वार्य क्वार्य क्वार्य क्वार पृंबदं जून महेन्यात च्या कथी पाउत्तर पाउता. त्यापळ पृथदंत पावताची हुट होती. या जुलच्य सुरुवातीच्या १० दिवसांत परून निवाली असून सागस्पिका अतिरान्ना पायताची त्रीवता उत्तरुव्य कर्मी द्रीण्यास सुरुवात प्रास्त्री. असा पायताचा त्रीवता रुव्हरूष्ट्र क्रमी द्रीण्यास सुरुवात प्रास्त्री. असा पायताचा त्रापदा

भारतीय हवामान विभागकडन

## भुजबळ यांच्या विरोधातील दमानिया यांचा अर्ज फेटाळला लोकसना प्रतिनिधी

मुंबई: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राष्ट्रवाद्धं कविनये नेते छगन भुजवद्ध बांच्या दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकरला अंजली दमानिया यांचा ाजं विशेष न्यायालयाने फेटाळला. खटल्याच्या या टप्प्यावर दमानिया खाटलाच्या या ट्रण्याच्य दमानिया तमा अर्थ करून हस्तक्षेपाची माण्यो करू श्रम्भत नाहीन, शिदाब पाडिन संकरनीची व्याद्या अधिकाधिक विस्तारित कर्मण जाट शरूत नाम्य हस्तारित वर्षण जाट शरूत नाम्य दमानिया योधा अर्थ ग्रम्माद्यानी दमानिया योधा अर्थ ग्रम्माद्यानी पुत्रकारक आर्थित इन्छ आरोजित या कर्मणातन दोपसम्बत्त अर्थाव्याद्यान

प्याप्तां महोत् असे अवस्य मत्र अहे तसे य राज्यातील प्रत्येक करदा चाचा समावेश करण्यासाटी पीडित वा सम्मयभ करण्यासाटा प्राडित वा गण्याम् आक्रात्या वात्र्या वात्र्या विकास निमान सही, लामुळे पीडिंडा किया तक्रास्थार प्रमादाता अन्य व्यक्तीकहर केचा जाणात अर्ज विश्वसात वेष्यासा अर्थिकार या गायालवाला नहीं, असे विशेष न्यायालवाला नहीं, असे विशेष न्यायालवाले न्यायाओर सहुल स्रेकडे सीनी दम्मानिया गाँचा अर्ज विश्वसात वार्चिक व्यक्ति वार्चिक वार्च वार्य वार्च वार्च वार्च वार्च वार्च वार्च वार्च वार्य वार्च वार्य वार्च वार्च वार्च वार्च फेटाळवाना स्पष्ट केले. epaper . Joksatta.com

### 'नवाब मलिक यांना रुग्णालयातून कारागृहात पाठवा' ाता वैद्यकीय उपचारांची गरज

ाता वेदाकीय उपचाराचा एउन नागी, ज्यान्य क्यान्य कण्णालमान्त्र पुरता तुरंगात पाठवण्यात यावे, आती मार्गणी करून अम्बत्तानाणी संचालनालयाने (इंडी) मेलिक सांच्या निवामित ज्ञामिनाच्या मार्गणीला विरोध केला आहे. हजारमच्या मृंबर्डतील भारतमनांशी संबंधत अधिक मेरव्यक्तायाकसणी अटकेन असलेले राज्याचे माजी कंचिनेटमंत्री नवाच महितक बांचा

मलिक यांना रुग्णालवात सहा 

CIN: L65191PN1994PLC076333 | Regd. Office: 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment, Pune - 411 001 Corporate Office: 8th Floor, Tower 1, One World Centre, 841, S. B. Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013.

### Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 Q1 FY 23 Year ended 31.03.2022 Year ended 31.03.2022 Particulars Net Profit up by 61% (Y-0-Y) 929108 128654 Net Interest Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary it Income up by 217974 16% (Y-0-Y) Net Profit / (Loss) for the period after tax 163114 480503 1/1/611 160370 461112 97495 CRAR up at 77388 Equity Share Capital 27466 77466 77388 4725172 4241367 4561493 1661493 4227843 18.14% in the Audited Balance Sheet of the previous year) (As at 31.03.2022) (As at 31.03.2022) (As at 31.03.2021) (As at 31.03.2022) (As at 31.03.2022) As at 31.03.2021 Earnings Per Share (of ₹10 each) (for continuing and discontinued operations) (not annualised) NIM up at Diluted 61.97 20.67 12.58 4.21% Net Worth 472545 4581650 472425 4691586 PCR consistent at Capital Redemption Reserve 72% Debt Equity Ratio 0.76 0.80 0.79 0.10 0.13

der Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur

Mumhai July 20, 2022

